SVARAJ TRADING & AGENCIES LIMITED

Registered office: Office No. 30, 380/82 Amruteshwar Co-operative Housing Soc. Ltd. 2nd floor, Jagannath Sunkersett Road, Mumbai, Maharashtra-400002. Ph.: 022-22053575

[CIN: L51100MH1980PLC022315]

August 10, 2022

The Manager (Listing)

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Fort Mumbai 400 023 Fax No.2272 5092/3030

Dear Sir,

Scrip No. 503624

Subject: Newspaper Advertisement - Results for the quarter ended June 30, 2022

Please find enclosed herewith the newspaper advertisement for the financial results of **Svaraj Trading** and **Agencies Limited** for the quarter ended June 30, 2022 published in the following newspapers on August 10, 2022.

- 1. The Financial Express (English)
- 2. Mumbai Lakshadweep (Marathi)

Please acknowledge and suitably disseminate to all concerned.

Thanking You,

Yours faithfully,

For SVARA. TRADING & AGENCIES _TU

Oirector / Auth Signatory

Harendra Gupta

Managing Director

DIN: 05335662

Email id: svarajtradingagencies@gmail.com

Encl. As above

Phone No.: 022-22053575 Email: svarajtradingagencies@gmail.com

FINANCIAL EXPRESS

YES BANK LIMITED YES / BANK

Registered Office: Yes Bank House, Western Express Highway, Santacruz (E), Mumbai, 400 055

The undersigned being the Authorized Officer of YES Bank Ltd. under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financials Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Sec. 13(12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notices calling upon the respective borrowers mentioned hereunder to repay the amounts mentioned in the respective notices U/s.13(2) of the said Act within a period of 60 days.

POSSESSION NOTICE (U/s. Rule 8 (1) - for immovable property)

The respective borrowers having failed to repay the said amounts, notice is hereby given to the borrowers and public in general that the undersigned has taken physical possession of the properties described herein below in exercise of powers conferred on me under Sec. 13(4) of the said Act read with Rule 9 of the said Rules.

The respective borrowers in particular and public in general are hereby cautioned not to deal with the said properties and any dealing with these properties will be subject to the charge of the YES Bank Ltd. for the respective amount mentioned herein below along with interest thereon at contracted rate.

Name Of Borrower & Co Borrowers, Guarantors	Loan A/c. No.	Description of mortgaged property (full address as per 13(2) notice	Total claim amount as per 13(2) notice	Date of Notice U/s.13(2) Date of Possession
Adnan Shakil Merchant, Sudarshan Ramashankar Yadav	010047	Flat No.01, Ground Floor, Bldg No C1, Hast Apt, Kotak Properties, Chunnabhati Satpati, Road Palghar West, Palghar, Maharashtra, 401404	100	03-05-2021 04-08-2022
Devanand Mahendra Jha, Gudiya Devi Devanand Jha	A TOTAL OF THE RESERVE OF THE PARTY OF THE P	Flat No.104, First Floor, E Wing, Dream City, Dhanani Nagar, Bldg N 1, Sector No 9, Boisar East, Palghar, Maharashtra-401501.		03-05-2021 05-08-2022

As contemplated U/s.13(8) of the Act, in case our dues together with all costs, charges and expenses incurred by us are tendered at any time before the date fixed for sale or transfer, the secured asset shall not be sold or transferred by us, and no further step shall be taken by us for transfer or sale of that secured asset Date: 10.08.2022 Sd/- Authorized Officer

YES Bank Ltd. Place: Mumbai

SHIVALIK	BIMETAL CONTROLS LIMITED Regd. Office: 16-18, New Electronics Complex
Chambaghat, Distric	ct Solan (Himachal Pradesh)-173213 CIN : L27101HP1984PLC005862
	T OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED

		Standalone			Consolidated			
SI. No.	Particulars	Quarter Ended 30.06.2022	Year Ended 31.03.2022	Quarter Ended 30.06.2021	Quarter Ended 30.06.2022	Year Ended 31.03.2022	Quarter Ended 30.06.2021	
		Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	
2	Total Income from operations Net Profit for the period (before Tax, Exceptional and / or	9,993.56	32,943.43	7,116.22	11,799.18	32,943.43	7,116.22	
3	Extraordinary items) Net Profit for the period before Tax (after Exceptional and	2,301.58	6,978.64	1,484.21	2,935.00	7,329.83	1,533.12	
200	/ or Extraordinary items)	2,301.58	6,978.64	1,484.21	2,935.00	7,329.83	1,533.12	
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	1,711.44	5,197.60	1,118.07	2,168.68	5,511.22	1,159.62	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,711.44	5,202.22	1,118.07	2,168.68	5,517.01	1,159.62	
6	Equity share capital	280 Access		CARSTELL	:84:0000000	0.000000	AMAZONO	
7	(Face Value of the Share ₹ 2/- Each) Other Equity (excluding Revaluation Reserves) as per	768.06	768.06	768.06	768.06	768.06	768.06	
900	audited balance sheet of previous year	324	17,950.40	23	20	18,391.74	972	
8	Earnings Per Share (Face value of the share ₹ 2/- each) (not annualised)	17.000		20000000	20700711			
	a) Basic	4.46	13.55	2.91	5.65	14.37	3.02	
	b)Diluted	4.46	13.55	2.91	5.65	14.37	3.02	

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the guarter ended 30th June, 2022 filed with the Stock Exchange under Regulation- 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2022 are available on the websites of the Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and the company's website (www.shivalikbimetals.com).

The above financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meeting(s) held on 9th August, 2022. The Statutory Auditors of the Company have carried out a limited review of the results and have expressed an unmodified report thereon. For and on Behalf of Board of Directors

Place: New Delhi Dated: 09.08.2022

(N.S.Ghumman) Managing Director DIN: 00002052

Place: Mumbai

L&T Financial Services

Demand Notice

Outstanding

Amount (₹)

Rs.1,87,96,472.51/

As On 18-11-2021

Date: 09.08.2022

(₹ in lakhs, except EPS)

SRG HOUSING FINANCE LIMITED (CIN: L65922RJ1999PLC015440)

321. S M Lodha Complex, Near Shastri Circle, Udaipur-313001(Rajasthan), Phone 0294-2561882 E-mail: info@srghousing.com Website: www.srghousing.com SYMBOLIC POSSESSION NOTICE RULE 8(1) (For Immovable Property)

Whereas, the undersigned being the authorized officer of SRG Housing Finance Limited, 321, SM Lodha Complex, Near Shastri Circle, Udaipur - 313001 (Rajasthan), under the Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement Of Security Interest Act, 2002 and in exercise of power conferred under section 13(12) read with rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued demand notices on the dates mentioned against each account calling upon the respective borrowers/co-borrowers/mortgagors/guarantors, to repay the amount as mentioned against each account within 60 days from the date of receipt of the said notices. The borrowers/co-borrowers/mortgagors/guarantors having failed to repay the amount, notice is hereby issued to the borrowers/co-borrowers/mortgagors/guarantors and the public in general, that the undersigned has taken symbolic possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act, read with rule 9 of the said rules, on the dates mentioned against each account. The borrowers/co-borrowers/mortgagors/guarantors in particular and public in general are hereby cautioned Not to deal with the properties and any dealing with the properties will be subject to the charge of SRG Housing Finance Limited, 321, SM Lodha Complex, Near Shastri Circle, Udaipur - 313001 (Rajasthan), for the amounts mentioned below plus future interest and cost/charges thereon until the realization.

S. NO.	Loan Account Number (lan)/ Borrowers/Co-Borrowers/Guarantors	Date Of Demand Notice Date Of Symbolic Possession	Description Of Immovable Property
		3) Claim Amount As Per Symbolic Notice	
1.	HLR00000000003664 Mr. Shailendranath S. Mallah S/o Mr. Shivnath Ramsevak (Borrower) Mrs. Renu Shailendranath Mallah W/o Mr. Shailendranath Mallah (Co-Borrower) Mr. Mukesh Shivnath Mallah S/o Mr. Shivnath Ramsevak (Guarantor)	06/08/2022 3. Claim Amount As Per Symbolic Possession Notice · ₹ 35,85,990/-Rupees Thirty-five Lakh Eighty-five Thousand Nine Hundred And Ninety	Boxes Manufactures Co-op. Industrial Estate, Veer Sawarkar Marg, Park Site, Vikroli West, District-mumbai, State- Maharashtra, Area Of Land-497.00 Sq.ft., Surrounded By- East - Hill, West - Internal Road, North - B- Wing, South -d- Wing
2.	(Co-Borrower)	Possession Notice ₹9,16,640/- Rupees	Together With Buildings And Structures Constructed, To Be
3	Ashok Pagare (Co-Borrower-1)	06/08/2022 3. Claim Amount As Per Symbolic Possession Notice:₹6,02,690/- Rupees Six Lakh Two Thousand Six Hundred And Ninety Only As On July 19, 2022 Plus Future Interest, Incidental	All That Piece And Parcel Of Land Owned By:- In The Name Mrs. Vaishali Gajanan Mahajan W/o Mr. Gajanan Mahajan having Shop No. 01, Ground Floor, Survey No. 40, Hissa No. 4, Village - Nandivali, Tehsil- Kalyan, District-thane, State-Maharashtra, Area Of Land-210.00 Sq.ft., Surrounded By- East-internal Road/shrey No. 1 Chsl, West- Residential Building, North- Shanti Apartment, South- Internal Road/mauli Krupa Building. Together With Buildings And Structures Constructed, To Be Constructed Thereon Along With Fixtures And Fittings Attached To The Earth And Anything Attached To The Earth.
4	HLR00000000000053 Mrs. Sultanaabi Shaikh W/o Mr Abdul Rashid Shaikh (Borrower) Mr Abdul Rashid S/o Mr Abdul Karim Shaikh (Co-Borrower-1) Mr Abdul Kasam Shaikh S/o Mr Abdul Karim Shaikh (Co-Borrower-2) Mr Abdul Rahim Shaikh S/o Mr Abdul Rashid Shaikh (Co-Borrower-3) Mrs Salma Mohammed Idrsis (Guarantor)	05/08/2022 3. Claim amount as per symbolic possession notice ₹ 6,40,260/- Rupees Six Lakh Forty Thousand Two Hundred And Sixty Only As On July 19, 2022 Plus Future Interest, Incidental	All That Piece And Parcel Of Land Owned By:- In The Name Smt Sultanji Shaikh W/o Mr Abdul Rashid Shaikh Having Flat No. 408, 4th Floor Bldg No. 10/a, Natwar Parekh Compund, Tehsil- Govandi, District-mumbai, State- Maharshtra, Area Of Land-316.00 Sq.ft., Surrounded By- East-building No. 10/8, West- Eastern Free Way, North-

SVARAJ TRADING AND AGENCIES LIMITED

CIN: L51100MH1980PLC022315

Registered Office: Office No.30, 2nd Floor, 380/82 Amruteshwar CHSL, J.S.S. Road, Mumbai-400002. Tel No.: 022-22053575, Website: svarajtrading.com, Email id: svarajtradingagencies@gmail.com STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON JUNE 30, 2022

	5+6-96-05-05-05-05-0	For th	Year Ended		
Sr. No.	Particulars	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
No.		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operation	- 5	17.63	22.62	103.22
2	Profit (loss) before tax for the period	(7.88)	7.90	15.59	70.71
3	Net Profit (loss) for the period	(7.88)	(10.52)	15.59	52.29
4	Total Comprehensive Income for the period	(7.88)	(10.52)	15.59	52.29
5	Paid-up equity share capital (Face Value of Rs.10/- each)	1,475.00	1,475.00	1,475.00	1,475.00
6	Basic and diluted EPS	(0.05)	(0.07)	0.11	0.35

The above is an extract of the detailed format of the standalone financial results for the guarter ended on June 30, 2022 filed with the Stock Exchange under regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the standalone financial results for the guarter ended on June 30, 2022 are available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com and Company Website i.e. www.svarajtrading.com.

For and on behalf of the Board of Directors of Svaraj Trading And Agencies Limited

QUARTER ENDED

Place : Mumbai Date : 09th Aug 2022

Harendra Gupta Managing Director DIN:05335662

> Sd/-Rikeen P. Dalal

> > Director

DIN: 01723446

| YEAR ENDED

P.H. CAPITAL LIMITED

Regd. Office: 5 D Kakad House, 5th Floor, A Wing, New Marine Lines, Opp. Liberty Cinema, Mumbai - 400 020. Email: phcapitalltd@gmail.com, Tel .: 022 -2201 9473 / Fax .: 022 - 2201 2105 CIN: L74140MH1973PLC016436

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30TH JUNE 2022 (₹ in Lacs except per share data)

	Particulars	30.06.2022 (Unaudited)	30.06.2021 (Unaudited)	31.03.2022 (Unaudited)	31.03.2022 (Audited)
1	Total income from operations (Net)	3,289.16	1,005.78	2,165.65	8,333.90
2	Net Profit / (Loss) for the period				
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	195.70	1,265.89	(454.36)	1,401.45
3	Net Profit / (Loss) for the period after tax				
	(after Extraordinary & Exceptional items)	117.30	915.80	(332.87)	1,160.78
4	Total Comprehensive Income for the period (comprehensive profit for				
	the period (after Tax and other comprehensive income after tax)	117.30	915.80	(332.87)	1,160.78
5	Paid up Equity Share Capital of Rs. 10/-	300.01	300.01	300.01	300.01
6	Reserves	-	-	-	2,721.19
7	Earnings Per Share not annualised (FV of Rs. 10/- each)				
	Basic & Diluted	3.91	30.53	(11.10)	38.69
8	Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs.10/- each)				
	Basic & Diluted	3.91	30.53	(11.10)	38.69

1) The above is an Extract of the detailed format of Quaterly Audited Financial Results filed with the Stock Exchange under regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirments) Regulation, 2015. The full format of the Quarterly / Yearly Audited Financial Results are available on the Stock Exchange Website. (www.bseindia.com)

The above results were reveiwed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 9th August, 2022. FOR P.H.CAPITAL LTD.

Place: Mumbai Date: 09/08/2022

Particulars

PRABHAT TECHNOLOGIES (INDIA) LIMITED (formerly known as Prabhat Telecoms (India) Limited)

CIN: L72100MH2007PLC169551 Unit No. 402, Western Edge I, Kanakia Spaces, Western Express Highway, Borivali (East), Mumbai 400066

Tel: 022-40676000, Email ID: info@prabhatgroup.net, Website: www.prabhatgroup.net EXTRACT OF UN-AUDITED CONSOLIDATED & STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER ENDED JUNE 30, 2022** BSE Code: 540027 (Rs. In Lakhs except earning per share) Sr. STANDALONE CONSOLIDATED

No.		Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
		30.06.2022	30.06.2021	31.03.2022	30.06.2022	30.06.2021	31.03.2022
		Un-Audited	Un-Audited	Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
1 2	Total income from operations Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or	48.53	46.98	356.22	48.53	46.98	356.22
3	extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or	(43.85)	(44.50)	(174.18)	(54.20)	(51.31)	(212.17)
4	extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or	(43.85)	(44.50)	(174.18)	(54.20)	(51.31)	(212.17)
5	extraordinary items) Total comprehensive income for the period (comprising profit/loss for the	(43.85)	(44.50)	(139.11)	(54.20)	(51.31)	(177.10)
6 7	period after tax and other comprehensive income after tax) Equity Share Capital Reserves (excluding Revaluation	(43.85) 1,070.63	(44.50) 1,070.63	(139.11) 1,070.63		(51.31) 1,070.63	(177.10) 1,070.63
8	Reserve as shown in the audited Balance Sheet of previous year) Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)	2,144.25	2,290.09	2,144.25	2,099.05	2,282.19	2,099.05
	Basic : Diluted:	(0.41) (0.41)	(0.42) (0.42)	(1.30) (1.30)		(0.48) (0.48)	(1.65) (1.65)

1) The above is an extract of the detailed format of Quarter ending June 30, 2022 Un-audited Consolidated & Standalone Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter ended Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and also on the Company's website (www.prabhatgroup.net). 2) The Company has adopted Indian Accounting Standards (IND AS) w.e.f. April 1 2018. Accordingly, the financial results of the Company have been prepared in accordance IND AS notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 and specified in Section 133 of the Companies Act, 2013. The results for the previous quarter have also been restated

For Prabhat Technologies (India) Limited

Sd/-Sd/ Parag Malde R.K. Bhuta Reg No.: IBBI/IPA-001/IP-P00141/2017-18/10305

PEOPLES INVESTMENTS LIMITED

Registered Office: New Hind House, 3 N.Morarjee Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001 CIN: L67120MH1976PLC018836 Tel. No.: 022-22686000 Fax No.: 022-22620052

Email: peoplesinvestments@rediffmail.com Website: www.pplsinvestments.com STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

	(₹ in lakhs, except for EPS								
Sr.	20 00 0	C	uarter ende	d	Year ended				
No.	Particulars	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022				
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited				
1	Total Income from operation (net)	1.03	2.00	0.03	6.53				
2	Net Profit/(loss) from ordinary activities before tax	(0.26)	(0.12)	(1.15)	0.03				
3	Net Profit/(loss) for the period after tax (after Extaordinary items)	(0.26)	(0.12)	(1.15)	0.03				
4	Total Comprehensive Income for the period (Net)	(0.27)	(0.13)	(1.15)	0.01				
5	Reserves excluding revaluation reserves as per Balance Sheet	68 17/	897 110	200	(15.60)				
6	Equity Share Capital (Face value of Rs. 10/- per share)	20.00	20.00	20.00	20.00				
7	Earning Per Share (EPS) - (of Rs. 10/-each) (Annualised)								
	a) Basic	(0.132)	(0.060)	(0.575)	(0.019)				
	b) Diluted	(0.132)	(0.060)	(0.575)	(0.019)				

Date and Type of

Possession Taken

04-08-2022

Symbolic

Possession

Authorized Officer

For L&T FINANCE LIMITED

This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. 2 The Company is solely engaged in financial consultancy services, which is the only reportable segment as

per Accounting Standard on Segment Reporting (AS - 17) 3 The above is an extract of the detailed format of Result for the quarter ended June 30, 2022 filed with Stock

Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and other Disclosure Requirement) Regulation, 2015. The full format of result of the Company for the quarter ended June 30, 2022 are available on the website of BSE Limited, www.bseindia.com and Company's website, www.pplsinvestments.com. The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of

Directors at their respective meeting held on August 09, 2022.

5 Previous year's/period's figures have been regrouped wherever necessary.

SOFCOM SYSTEMS LIMITED REGD OFFICE: D-36, Subhash Marg, Flat No. 802 Sheel Mohar Apartment, C-Scheme Jaipur-302001, Rajasthan. CIN-172200RJ1995PLC010192 Contact No. 0141-2340221/2370947, FAX:0141-2348019 Email: sofcomsystemsItd@gmail.com Website: www.sofcomsystems.com **EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR** THE QUARTER ENDED ON 30th JUNE, 2022

Particulars		Year ended							
	30-06-2022		30-06-2021	31-03-2022					
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)					
Revenue from operation	15.00		- 9						
Other Income	145.69	-	-	- 1					
EBT	155.20	(27.17)	(4.51)	(33.06)					
PAT	155.20	(19.15)	(4.51)	(25.04)					
EPS Basic	3.74	(0.46)	(0.11)	(0.60)					
Diluted	3.74	(0.46)	(0.11)	(0.60)					
Notes: The above is non statutory publication. The full format of the									

financial results is available on the website of the company at www.sofcomsystems.com. For and on behalf of the Board Directors **KISHORE MEHTA**

Managing Director

Place: Jaipur Date: 09.08.2022 DIN: 00043865

FORM NO.URC-2' Advertising giving notice about registration under Part I of Chapter XXI of the Act [Pursuant to section 374(b) of the Companies Act, 2013 and rule 4(1) of the Companies (Authorised to Register) Rules, 2014]

Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6,7, 8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), PIN Code-122050 that NAVNATH HEALTHCARE a Partnership Firm, may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by shares.

2. The principal objects of the company are as follows:-

To carry on in India or abroad the business to purchase, lease or otherwise acquire, establish. maintain, operate, run, manage or administer Multi specialty Medical Centre, Pathology Laboratory, Critical Care Centre, Pharmacy Dialysis Centre and act as Marketers importers, exporters, retailers, buyers, sellers, distributors of and dealers in Medica Equipments and instruments and provide all other services related to Healthcare. 3. A copy of the draft of Memorandum and Articles of Association of the proposed

company may be inspected at the office at Unit No. C-1, Satguru Supreme, Valji Ladha Road, Mulund West, Mumbai - 400080 or any other place or places as may be mutually agreed upon by and between the parties hereto.

Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6, 7, 8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code-122050, within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office. Dated this 10th August, 2022

1) Dr. Mukesh Madhukar Shete 2) Dr. Darshan Gangaram Adulkar 3) Dr. Nikhil Shriprakash Kedia 4) Vitthal Bhagoji Adulkar 5) Shardool Vaibhav Josh 6) Amit Abhay Shete 7) Ashish Abhay Shete

REFNOL RESINS AND CHEMICALS LTD. Regd. Office: 410/411, Khatau House, Mogul Lane, Mahim (W), Mumbai - 400 016.

CIN No.: L24200MH1980PLC023507 E-mail: contact@refnol.com Website: www.refnol.com Tel: 079-40209200-09

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022 (Rs. in Lakhs) Quarter Ended Year Ended PARTICULARS 30-06-22 31-03-22 30-06-21 31-03-22

NO.	Thirtiografie	30-00-22	31-03-22	30-00-21	31-03-22
	-	Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total income from Operations (net)	1660.21	1470.97	1036.79	5041.78
2	Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(30.25)	21.46	(19.13)	(35.50
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (After Exceptional and/or Extraordinary items)	(30.25)	21.46	(19.13)	(35.50
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (After Exceptional and/or Extraordinary items)	(30.25)	17.25	(19.13)	(39.71
5	Total Comprehensive Income for the period	(30.25)	17.81	(19.13)	(38.79
6	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	308.99	308.99	308.99	308.99
7	Earning Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operation)	4.75R108360		10190-00000	400000000
	1. Basic	(0.98)	0.56	(0.62)	(1.29
3	2. Diluted	(0.98)	0.56	(0.62)	(1.29

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Annual Financial Results are available on the Stock Exchange website. (www.bseindia.com) and on the Company's website Key standalone financial information is given below:

Quarter Ended

PARTICULARS	30-06-22		30-06-21	100° 20' H-1090 1-40'
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Total income from Operations	1034.63	1112.18	650.35	3481.02
Net Profit/(Loss) for the period before Tax	00100170000			
(After Exceptional and/or Extraordinary items)	7.65	43.77	(10.89)	(12.85)
Net Profit/(Loss) for the period after Tax			0.011000000	
(After Exceptional and/or Extraordinary items)	7.65	39.56	(10.89)	(17.06)
Total Comprehensive Income for the period	7.65	39.58	(10.89)	(17.04)
	-		Access to the second	The second second second

By order of the Board of Directors For REFNOL RESINS AND CHEMICALS LIMITED

Year Ended

Arup Basu Place: Ahmedabad Date: 9th August, 2022

Managing Director Madhyanchal Vidyut Vitran Nigam Limited (U.P. Govt. **Undertaking) Head Office** 4-A, Gokhle Marg, Lucknow Phone: 0522- 2208737, 2207065 e-

mail: mvvnlsmrdss@gmail.com

CIN: U31200UP2003SGC027459 REVISED E-TENDER NOTICE (NIT)

E-tenders is invited for appointment of

Advance Metering Infrastructure

Service Provider (AMISP) for Smart

Pre-paid metering work on DBFOOT

Model basis under Revamped

Distribution Sector Scheme (RDSS) in

all 19 Districts of MVVNL, Lucknow, as

details herein under :- Sr. No. 1 Tender Specification No., RDSS

0002/2022., Name of Material, Appointment of Advance Metering Infrastructure Service Provider (AMISP) for Smart Pre-paid metering work on DBFOOT Model basis under Revamped Distribution Sector Scheme (RDSS) in all 19 Districts of MVVNL Lucknow., Qty., 1 Job, Earnest Money **Deposit,** 2,00,00,000.00 (Two Crores) Last Date & time Submission of tender documents, 03.09.2022 upto 17:00 hrs., Tender opening Date & Time (First Part), 05.09.2022 uptd 16:00 hrs., For this tender the tender Fee amounting to Rs. 50,000.00 (Rupees Fifty Thousand) only + GST 18% extra shall be deposited in the form of NEFT/RTGS only and Earnest Money, as mentioned above, shall be deposited in the form of Bank Guarantee or RTGS. The scanned copy

of Tender Fee and Earnest Money details alongwith tender bid documents shall be uploaded on e-tender website: etender.up.nic.in. Detailed information of the tender and tender documents can be seen and downloaded from etender website: https://etender.up.nic. in and MVVNL website: www.mvvnl.in. In case of amendment and date extension, the information shall be made available on e-tender website: https://etender.up.nic.in and MVVNL website: www.mvvnl.in

Superintending Engineer (Comm)

MVVNL 4-A Gokhale Marg, Lucknow.

e-mail: mvvnlsmrdss@gmail.com

MVVNL Helpline No. 18001800440/

1912 "SAVE ELECTRICITY IN

NATIONAL INTEREST, USE LED IN PLACE OF BULB" पत्रांक- 435, दिनांक

For Peoples Investments Limited

Suma Nair Place: Mumbai Director Date: 09 August 2022 DIN: 07100919

financialexp.er

L&T Finance Limited

Branch office: Thane

Registered Office: 15th Floor, PS Srijan Tech Park

Plot No. 52, Block DN, Sector V, Salt Lake City Kolkata 700 091, District 24-Parganas North.

CIN No.: U65910WB1993FLC060810

rule 8 of the said Rules on this notice.

Loan

Account

Number

MUMHL16001056

Date: 10.08.2022

Place: Thane

Borrower/s/

Co-borrower/s &

Guarantors Name

2. Kalpana Prakash

3. Shweta Jadhav

Jadhav

Jadhav

the date of demand notice till payment/realization.



POSSESSION NOTICE [Rule-8(1)]

Whereas the undersigned being the authorized officer of L&T Finance Limited (Erstwhile, L&T Housing Finance Ltd has been Merged with L&T Finance Ltd under

the Scheme of Amalgamation by way of merger by absorption approved by the NCLT Mumbai as well as NCLT Kolkata, L&T Housing Finance Limited has merged

with L&T Finance Limited ('LTF') w.e.f. 12th April, 2021) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred by Section 13(12) of the said Act read with [rule 3] of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand

notices calling upon the Borrower/ Co-borrowers and Guarantors to repay the amount mentioned in the demand notice appended below within 60 days from

the date of receipt of the said notice together with further interest and other charges from the date of demand notice till payment/realization. The Borrower/

Co-Borrowers/ Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/ Co-Borrowers/ Guarantors and public in general that the

undersigned has taken possession of the property described herein under in exercise of powers conferred on him/her under Section 13 of the said Act read with

The Borrower/ Co-borrowers/ Guarantors in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing in the property

would be subject to the charge of L&T Finance Limited for an amount mentioned in the demand notice together with further interest and other charges from

Description of the Mortgaged Properties

And Being At A-66, Shreerang, Society, Nr. Sumer Castle, Thane(W)

Admeasuring Approximately 915 Square Meters Of Thane Division,

Prakash Chandrakant All The Piece And Parcel Of The Property Address: Land Situated, Lying 20-11-2021

Taluka Thane District Thane 400601

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Shri. Ramesh Mansukhlal Juthani, and Mrs. Ila Ramesh Juthani Mr. Anuj Ramesh Juthani and Mr. Pathik Ramesh Juthani are members in respect of Flat No. 1401 are members in respect of Flat No. 1401 on 14th floor, in the building of the society having below mentioned a d d r e s s . S H R I . R A M E S H MANSUKHLAL JUTHANI died on 21/09/2020. Mr. Pathik Ramesh Juthani, the legal heir of the said deceased member has applied for membership in respect of said Flat No. 1401.
The society hereby invites claims or objections with certified documents

rom the heir / heirs or other claimants / Objectors to the transfer of the said share and interest of the deceased share and interest of the deceased members in the capital / Property of the society for transferring the said Flat No. 1401 to Mr. Pathik Ramesh Juthani, within a period of fifteen days from the date of publication of Notice and contact the Hon. Secretary of the society between 8.00 p.m. to 9.00 p.m. If no claims / objections are received. If no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and interest of the deceased members in the capital / property of the society in such manner as are provided under the Bye – Laws of the society

Hon. Secretary
Ostwal Tower Co-op. Hsg. Soc. Ltd.,
TPS III, Shimpoli Road, Borivali West,
Mumbai 400092 Place.: Mumbai Date : 10/08/2022

जाहीर सूचना

बोरिवली विभाग चेंबर समन्स क्र. २०२१ मध्ये ७३५ एस.सी. दावा क्र.१५६९/२०२१

श्री. युसूफ आदम पाईक मंबर्ड पौद्ध मस्लिम भारतीय रहिवासी वय समारे ५२ वर्षे यवसाय : व्यवसाय, राहणार : फ्लॅट क्र.३६३/२९११, ब्लॉक सेक्टर, मोतीलाल नगर क्र.२, बडी मशिदीजवळ, गोरेगा**व** (प), मुंबई-४०० १०४ विरूध्द

. श्रीमती मरियम आदम सखानी मंबई, प्रौढ, मस्लिम भारतीय रहिवासी, वय सुमारे ६२ वर्षे, व्यवसाय: गृहिणी,

ाहणारः फ्लॅट क्र.५०५, ए-विंग, एचडीआयएल बिल्डिंग क्र.१८, कोहिनूर सिटी कुर्ला (प), २. सलीम आदम सखानी

. पंबई. प्रौढ. मस्लिम. भारतीय रहिवासी. . वय सुमारे ३८ वर्षे, व्यवसाय - व्यवसाय, गहणार: ३०६. ए-विंग. ३रा मजला. बिल्डिंग बैतल हटा गुड लक डेअरी समोर, गाझो बाबा दर्गा, हलाव पूल कुल प). मंबई- ४०० ०७०

भा**णि तसेच पत्ताः** दुकान क्र.१७, लझीझ पिझ्झा, कोहिनूर ॉस्पिटलच्या पढे कोहिनर सिटी फेज-२ रोड . श्री. हितेश दिनेश जैन, मंबई, प्रौढ, भारतीय रहिवासी

, ाय अंदाजे ३२ वर्षे, व्यवसाय: माहीत नाही, ाहणारः १९/९९९. एमएचबी कॉलनी, खेर नगर, वांद्रे (पू) मुंबई- ४०० ०५१. ४. श्री. नफीस अल्लारखा कवरिया,

५. श्री. इम्रान अल्लारखा कबरिया. ६. श्रीमती फरजाना आदम पाईक.

मुंबई, प्रौढ, मुस्लिम, भारतीय रहिवासी, वय सुमारे वर्षे. **७. श्रीमती हमिदा ॲडम पाईक,** ८. शी. अन्वर आदम पाईक.

मुंबई, प्रौढ, मुस्लिम, भारतीय रहिवासी, वय वर्षे सुमारे. प्रतिवादी क्रमांक ४ ते ८ हे राहणारः दकान क्र.१७१/२३. गटेल स्टोव्ह रिपेअरिंग खेरवाडी रोड, वांद्रें (पूर्व), मुंबई- ४०

नोंद असावी की**.** माननीय न्यायालय दि.१७ ऑगस्ट २०२३ रोजी दु.२.४५ वा. (एस.टी.) न्यायालय कक्ष क्र.४ मध्ये त्यांचे माननीय न्यायाधीश आर.एम. मिश्रा यांच्यासमोर हलविले जाईल किंवा त्यानंतर लवकरच वादीच्या बाजूने विकलाल खालील सवलतींकरिता वरील दिलेल्या नावांचे वकील ऐक

(अ) फिर्यादीला चेंबर समन्समध्ये जोडलेल्या वेळापत्रकानुसार दुस्स्ती करण्याची परवानगी दिली जाईल आणि वादीच्या मुख्य भागामध्ये संलग्न केलेल्या शेड्यूलनुसार, त्यानंतरची तथ्ये आणि घटना नोंदवण्याची परवानगी दिली जाईल.

(ब) चेंबर समन्सच्या खर्चास परवानगी दिली जाईल (क) असे पुढील आणि इतर सवलती या माननीय ायाने वादीच्या बाजुने योग्य तो मंजुर केला जाईल हे चेंबर समन्स श्री. आर. पी. द्विवेदी, वादी यांचे वकिल ांच्या सांगण्यावरून काढण्यात आले आहे

- . श्रीमती. मरियम आदम सखानी
- २. श्री. सलीम आद्<u>म सखा</u>नी ३. श्री. हितेश दिनेश जैन
- . श्रीमान नफीस अल्लारखा कबरिया . श्री. इम्रान अल्लारखा कबरिया
- . श्रीमती फरजाना आदम पाईक . श्रीमती हमीदा आदम पाईक

... प्रतिवादींची वरील नावे टिप : समर्थनातील प्रतिज्ञापत्र दि.३१.७.२०२१ रोजी रीतर पृष्टी केलेले श्री. युसुफ आदम पाईक, वरील दाव्यातील फिर्यार्द सही/-

श्री.आर.पी. द्विवेदी, वादींचे वकील दुकान क्र.२१, १ला मजला, विनय कुमकुम, शॉपिंग आर्केड: ललित हॉटे स्टेशन रोड, गोरेगाव(प), मुंबई-४०० १०४. ाई दिनांक: १०.०८.२०२२

NEELKANTH REGALIA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. (Regn No. MUM/MHADB/HSG/

(TC)/104/Year 2021-22 Dt.12.08.2021 Survey No. 236, CTS No. 5678, 5679, 5686, Of Village Ghatkopar Kirol, Pant Nagar, Ramnarayan Narkar Marg, Ghatkopar (East) Mumbai – 400075.

PUBLIC NOTICE

LATE MRS. RENUKA BHARAT ASSAR, owner of 100% Share in Flat No. 1004 in NEELKANTH REGALIA Co-operative Housing Society Ltd., having address at Survey No. 236, CTS No. 5678, 5679, 5686 of Village Ghatkopar Kirol, Pant Nagar, Ramnarayan Narkar Marg, Ghatkopar (East), Mumbai – 400 075, died on 25.07.2021 without making any nomination. Her legal heirs viz.

MR. BHARATKUMAR **GORDHANDAS ASSAR &** MRS. HIRAL VISHAL BHATIA have applied for membership of the society and property rights in the shares of the deceased nember in the said **Flat No.100**4 & Share Certificate No. 54 pearing distinctive numbers from

531 to 540 [both inclusive]. The society hereby invites claims /objections from the heirs for transfer of shares & interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice with all necessary documents & proof If no claim/objections are received within the period

prescribed above, the society shall be free to deal in such manner as is provided under the Bye-Laws of the society.

A copy of the registered Bye-Laws of the society is available for nspection with the Hon. Secretar between 9 a.m. to 10 a.m. till the

expiry of notice period. For NEELKANTH REGALIA Co-operative Housing Society Ltd. Sd/-

Hon. Secretary

रेफनॉल रेझिन्स अँड केमिकल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ४५०/४५, खटाव हारूस, मोगल लेन, माहीम (प.), मुंबई-४०००१६. दूर::७७९-४०२०१२००-०९, ई-मेक: contact@refnol.com, वेबसाईट: www.refnol.com, सीआयएन: एल२४२००एमएच१९८०पीएलसी०२३५०७ ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

30.06.2022 39.03.2022 30.06.2029 39.03.202 लेखापरिक्षित अलेखापरिक्षित कार्यचलनातून एकुण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा (99.93) विशेष साधारण बाबनंतर) २१.४६ (98.93) (34.40) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/वि विशेष साधारण बाबनंतर 90.24 (99.93) (39.09) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यच

. सेबी (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सचेंजस सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षां संपूर्ण नमुना कंपनीच्या www.refnol.com वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईट

		संपलेली तिमाही			
	30.06.2022	३१.०३.२०२२	३०.०६.२०२१	39.03.2022	
तपशील	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	9038.63	9997.96	ξ 40. 34	3869.02	
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	0.54	83.00	(90.09)	(92.64)	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	0.54	39.48	(90.09)	(१७.०६)	
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न	0.84	39.46	(90.09)	(80.08)	
संचालक मंडळाच्या आदेशान्व रेफनॉल रेझिन्स अँड केमिकल्स लिमिटेडी सि					

डीआयएन:००९०६७६

C Galaxy

दिनांक : ०९.०८.२०२२

प्रमुख एकमेव वित्तीय माहिती खालीलप्रमाणे

गॅलेक्सी सरफॅक्टन्टस् लिमिटेड

सीआयएन:एल३९८७७एमएच१९८६पीएलसी०३९८७७ नोंदणीकृत कार्यालय: सी-४९/२, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, पावने, नवी मुंबई-४००७०३, महाराष्ट्र, भारत. द्रः:+९१-२२-२७६१६६६६ / ३३०६३७००, ई-मेल:investorservices@galaxysurfactants.com; वेबसाईट:www.galaxysurfactants.com

३० जुन, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकत्रित अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रू. कोटीत)

		एकत्रित					
		संपलेली तिमाही					
तपशिल	३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२२ अलेखापरिक्षित	३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२ लेखापरिक्षित			
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	११५८.८८	१०५२.९४	८२६.३८	३६८५.७१			
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	१२२.७०	१२४.३६	९३.२६	३२९.३१			
करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/र्किवा विशेष साधारण बाबनंतर)	१२२.७0	१२४.३६	९३.२६	३२९.३१			
करानंतर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	₹00.३७	९ ८.४0	७६.८२	२६२.७८			
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	१३०.१२	११३.३६	८४.५२	२८७.१२			
समभाग भांडवल	३ ५.४५	३५.४५	३५.४५	३५.४५			
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी) अ. मूळ ब. सौमिकृत	२८.३१ २८.३१	२७.७६ २७.७६	२१.६७ २१.६७	७४.१२ ७४.१२			
				(रू. कोटीत			
		एकमेव					
		संपलेली तिमार्ह	ì	संपलेले वर्ष			
•							

				(and and and				
		एकमेव						
		संपलेली तिमाही						
तपशिल	३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२२ अलेखापरिक्षित	३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित				
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	८५६.२८	७९२.७३	448.62	२६२८.५९				
करपुर्व नफा	६ १.२४	५८.२१	५१.0५	१८१.0४				
करानंतर नफा	४५.५४	४२.६२	३८.१२	१३३.८७				
एकूण सर्वंकष उत्पन्न	४५.६२	४३.९७	₹0.05	१३५.०५				
^								

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्य

www.galaxysurfactants.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.	
• •	मंडळाच्या आदेशा
	गॅलेक्सी सरफॅक्टन्टस् लिमिटेडक
	सर्ह
	यु. र
काण : नवी मुंबई	व्यवस्थापकीय संचा
नांक : ०९ ऑगस्ट, २०२२	डीआयएन:००२६५

कुबेर उद्योग लिमिटेड

सीआयएन:एल५१९०९जीजे१९८२पीएलसी३७१२०३ ाः कार्यालय नंबर १५६, १ला मजला. खुलिला मेगा माँल, पोईसर डेपोच्या मांगे, कांदिवली पश्चिम, मुंबई-४००६७. व्र.:७५०६३२४४४३, ई-मेल:kuberudyoglimited@gmail.com, वेबसाईट:www.kuberudyog.com ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		संपलेली तिमाही	संपलेली मागील तिमाही	मागील वर्षात संपलेली संबंधित तिमाही	संपलेले वर्ष			
эī.	तपशील	30.04.2022	38.03.2022	३०.०६.२०२१	38.03.2022			
क्र .		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित			
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२२.३0	१३.९३	१३.३७	43.40			
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक							
	आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	(१५.६३)	(३२.३४)	३.६६	(२०.१७)			
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
П	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब							
	आणि/किंवा अल्पाकृती व्याज पूर्व#)	(१५.६३)	(३२.३४)	३.६६	(२०.१७)			
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब							
	आणि/किंवा अल्पाकृती व्याज नंतर#)	(१५.६३)	(३२.३४)	३.६६	(२०.१७)			
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता							
	सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष							
	उत्पन्न (करानंतर))	(१५.६३)	(३२.३४)	३.६६	(२०.१७)			
ξ.	समभाग भांडवल	\$83.30	383.30	383.30	383.30			
७.	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या							
	लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे	-	-	-	१३.0५			
८.	उत्पन्न प्रतिभाग							
	(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)							
	१. मूळ	(०.४६)	(88.0)	0.88	(0.48)			
	२. सौमिकृत	(०.४६)	(88.0)	0.88	(0.48)			
टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर								

करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुन न्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.kuberudyog.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. कुबेर उद्योग लिमिटेडकरित चेतन धोंडू शिंदे

व्यवस्थापकीय संचा

डीआयएन:०६९९६६०५

ठिकाण: मुंबई दिनांक: ०९.०८.२०२२

अपोलो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेड

सीआयएन:एल५१९००एमएच१९८५पीएलसी०३६९९१ नोंदणीकृत कार्यालयः युनिट क्र.८०३, मोर्या ब्ल्यु मून, ८वा मजला, वीरा देसाई इंडस्ट्रीयल इस्टेट, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दूर.:०२२-६२३१६६७/६८, **ई-मेल:** info@apollofinvest.com, वेबसाईट: www.apollofinvest.com

३० जन, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	***			(रु.लाखात
अ.		संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही
क्र.	तपशील	३०.०६.२०२२	३१.०३.२०२२	३०.०६.२०२१
٩.	कार्यचलनातून एकूण महसूल	9408.04	७३९९.९८	0८५.99
₹.	कालावधीकरिता निव्वळ नेफा/(तोटा) (कर, अपवादात्मक			
	आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व)	२९५.२०	9003.84	989.30
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक			
	आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व)	२९५.२०	9003.६५	9६9.30
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	209.60	१२७२.४६	994.88
١.	एकुण सर्वंकष उत्पन्न (करानंतर)	२०९.८६	9२७६.२७	994.08
ξ.	राखीव लेखापरिक्षित ताळेबंदपत्राकात दिल्यानुसार	-	३८१५.६८	-
0.	भरणा केलेले समभाग भांडवल (द.मु.रु.१०/- प्रती)	३७३.१२	303.92	३७३.१२
۷.	उत्पन्न प्रतिभाग			
	अ. मूळ	५.६२	38.90	3.99
	न गोगिकन	1. 52	20.00	2.00

वर नमुद वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे शिफारस व पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०९ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत

मान्य करण्यात आले. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये मुंबई स्टॉक एक्सचेंजसह सादर करण आलेली ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.apollofinvest.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सही / मिखील इन्नान ठिकाणः मुंबई देनांकः ०९.०८.२०२२ व्यवस्थापकीय संचालक व सीईओ

नद्यांच्या संवर्धनासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल प्रकाशित

नवी दिल्ली,दि.९ माध्यमात्न ,सतलज, बियास, रावी, चिनाब, आणि हवामान बदल मंत्रालयाने मार्च २०२२ झेलम, लुनी, यमुना, महानदी, ब्रह्मपुत्रा, मध्ये प्रकाशित केले. पर्यावरण, वन आणि नर्मदा, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या १३ प्रमुख नद्यांच्या संवर्धनासाठी , डेहराडूनच्या भारतीय वनीकरण, संशोधन आणि शिक्षण परिषदेने (आयसीएफआरई) तयार केलेले

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to general public that my client is negotiating with Smt. Noorzehra Hyderali Virani as the

Smt. Noorzenra Hyderali Virani as the Owner for purchase of Flat No. 401, 4th Floor, A – Wing, Ratan Kunj CHS Ltd., Ratan Nagar, Four Bungalows, Andheri (West), Mumbai - 400 053 and holding five fully paid-up shares of Rs.50/- each bearing distinctive Nos. 106 to 110 (both inclusive), as mentioned in the share

inclusive) as mentioned in the share certificate No. 22 issued by the society

Any person/s, Financial Institution/s

having any claim of whatsoever nature including by way of any agreement for sale, exchange, assignment, care taker rights, security interest, inheritance succession, testamentary instrument

succession, testamentary instrument, easement, trust, encumbrance, lis pendens, decree or order of any court, transfer, gift, lease, lien, charge, mortgage or any other manner or have any objection pertaining to the above said flat may contact the undersized

said flat may contact the undersigned within 14 DAYS from the date of

publication with supporting documents

if any, failing which, my client shal proceed with the completion of the

ransaction considering that there is no claim or demand or objection of whatsoever nature from anybody and the same shall be deemed as waived.

Place: Mumbai

Place : Mumbai

Date : 09th Aug 2022

abandoned, given up or surrendered

Date: 10/08/2022 Place: murmual SI/-(RAJESH BIJLANI) ADVOCATE Add: C-2, Evershine No. 2 CHS Ltd., Off JP Road, Andheri (W),

Mumbai - 400 053

MOB: 9820056570

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. श्री. महेश

एस. नेमानी हे फ्लॅट ए-१/५९, ४था मजला,

. जय पुनित नगर कोहौसोलि., भट्ट लेन, बोरिवली

पश्चिम, मंबई-४०००९२ यांच्याकडन सद

फ्लॅटचे (ए-१/५९) ५०% श्रेअर्सचे

हस्तांतरणासाठी सोसायटीकडे अर्ज प्राप्त झालेला

सदर स्वर्गीय श्री. सज्जनकुमार एस. नेमानी

(५०% भाग) हे सदर फ्लॅटचे (भागप्रमाणपत्र

क्र.९०) मूळ मालक होते आणि यांचे कोणतेही

वारसदार न नेमता निधन झाले आणि त्यांच्या

पश्चात १) पुष्पा एस. नेमानी, (२) महेश

एस. नेमानी आणि (३) ललिता एस. केडिया

हे कायदेशीर वारसदार आहेत आणि अन्य

कायदेशीर वारसदारांनी त्यांचे ना-हरकत प्रमाणपः

आम्ही याद्वारे सर्वसामान्य जनतेस सुचित करीत

आहोत की, जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट

हस्तांतरणाबाबत आक्षेप असल्यास कपय आमच्याकडे लेखी स्वरुपात योग्य दस्तावेजांसह

१४ दिवसात कळवावे. अन्यथा सदर फ्लॅट

श्री. महेश एस. नेमानी (५०% भाग) व श्रीमती

पुष्पा एस. नेमानी (५०% भाग) यांच्या नावे

सदर कालावधी समाप्तीनंतर हस्तांतर केले

च्या वतीने व करिता

जय पुनित नगर को-ऑप.हौ.सोसायटी लि

(रजि.क्र.बीओएम/एचएसजी/आर/९५९२)

लॉट क्र.१, भट्ट लेन, एस.व्ही. रोड समोर

बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२.

ई-मेल:jpnpoisar@gmail.com

PUBLIC NOTICE

Mr. Vasant Ganpat Sawant a Member of Shree Sai Shraddha (SRA) CHS Ltd.

having address at L.T. Nagar No. 4/5,

Near Tiwari Hospital, Goregaon (West)

Mumbai - 400104 and holding flat No. 503,

5th floor, Wing-A in the building of the

society, died on 26/02/2013 without

making any nomination. The society

the heir or heirs or other claimants/

objector or objectors to the transfer

of the said shares and interest of the

deceased member in the capital/ property

of the society within a period of 7 days

rom the publication of this notice, with

copies of such documents and other

proofs in support of his/her claims/

objections for transfer of shares and

interest of the deceased member in

the property of the society. If no claims/

objections are received within the period

prescribed above, the society shall be

ree to deal with the shares and interest

of the deceased member in the property

of the society in such manner as is

provided under the bye-laws of the

society. The claims/ objections, if any,

received by the society for transfer of

shares and interest of the deceased

member in the property of the society

shall be dealt with in the manner provided

under the bye-laws of the society. A

copy of the registered bye-laws of the

society is available for inspection by

the claimants/ objectors, in the office

of the society/ with the secretary of the

ociety between 10.00 A. M. to 7.00 PM

rom the date of publication of the notice

दिनांक: १०.०८.२०२२

दिले आहे

जातील.

Date: 10/08/2022

on 20/10/2002

हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

रोजगार निर्मिती करण्यासह पाणलोट समावेश आहे.

:वनीकरणाच्या विस्तृत प्रकल्प अहुवाल पर्यावरण, वन क्षेत्रात वृक्षारोपण, मृदा आणि आर्द्रता संवर्धनाची कामे आणि हरित आच्छाढन वाढवणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे , गाळ काढणे आणि पुराचे प्रमाण कमी करणे आणि भूजल पाणी पातळी वाढवणे इत्यादींचा या कार्यक्रमामध्ये

SVARAJ TRADING AND AGENCIES LIMITED

CIN: L51100MH1980PLC022315

Registered Office: Office No.30. 2nd Floor. 380/82 Amruteshwar CHSL. J.S.S. Road. Mumbai-400002. Tel No.: 022-22053575, Website: svarajtrading.com, Email id: svarajtradingagencies@gmail.com STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON JUNE 30, 2022

		_			(HS, IN Lakns)			
		For th	Year Ended					
Sr.	Particulars Particulars	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022			
No.		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)			
1	Total Income from Operation	-	17.63	22.62	103.22			
2	Profit (loss) before tax for the period	(7.88)	7.90	15.59	70.71			
3	Net Profit (loss) for the period	(7.88)	(10.52)	15.59	52.29			
4	Total Comprehensive Income for the period	(7.88)	(10.52)	15.59	52.29			
5	Paid-up equity share capital (Face Value of Rs.10/- each)	1,475.00	1,475.00	1,475.00	1,475.00			
6	Basic and diluted EPS	(0.05)	(0.07)	0.11	0.35			
Not	lote							

The above is an extract of the detailed format of the standalone financial results for the quarter ended on June 30, 2022 filed with the Stock Exchange under regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the standalone financial results for the guarter ended on June 30, 2022 are available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com and Company Website i.e. www.svarajtrading.com.

For and on behalf of the Board of Directors of

Svaraj Trading And Agencies Limited Sd/-Harendra Gupta Managing Director

DIN:05335662



रहेजा क्युब जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड

आयआरडीएआय इन्श्युरन्स रजि.क्र.१४१ सीआयएन: यु६६००३०एमएच२००७पीएलसी१७३१२९

सर्व विमाधारक व इतर भागधारक

येथे सुचित करण्यात येत आहे की, दिनांक १२ ऑक्टोबर, २०२२ पासून **रहेजा क्यूब जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड** (कोड:०१) यांचे नोंदणीकृत कार्यालय जे विद्यमान स्थितीत तळमजला, पी ॲण्ड जी प्लाझा, कार्डिनल ग्रेशियस रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९९ येथे कार्यरत आहे, जे खालील नविन पत्त्यावर कार्य सुरू करतील:

> ''५वा मजला, ए विंग, फलक्रम, आयए प्रोजेक्ट रोड, सहार, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००५९''.

संपर्क क्र.:१८००-१०२-७७२३ । ई-मेल: customercare@rahejaqbe.com

रहेजा क्युब जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडच्या वतीने व करिता पंकज अरोरा

व्यवस्थापकीय संचालक व सीईओ

जाहीर सूचना

ामाम लोकांना या नोटीसीद्वारे जाहीर करण्या येते की, श्री हरी रामचंद्र दरेकर हे त्यांच्या हयातीत सदनीका क्रं.सी/३११(३६२.५९ चौ.फट चटई क्षेत्रफळ) तिसरा मजला **श्री ओम** जय श्री गुरुवृत्पा को-ऑप.हौसिंग सोसायटी लिमिटेड, कस्तुरबा रोड क्रं.३ बोरीवली (पुर्व), मुंबई- ४०००६६, र्ज न.भू.क्र. ३०७, गांव: कान्हेरी ता. बोरीवली ोंदणीकृत जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर नुंबई उपनगरे या सदनीकेचे मालक व रू. ५०/ । पाच शेअर्स क्रं. ०७१ ते ०७५ (दोन्ही मीळून), शेअर सर्टीफीकेट क्रं. १५ चे धारक

थी हरी रामचंद दरेकर यांचे दिनांक २७/०७/२००२ रोजी मुंबई येथे निधन झाल आणि तयांची पत्नी **सौ. लक्ष्मी हरी दरेकर** यांचे देनांक १५/१२/१९९३ रोजी मुंबई येथे नेधन झाले आहे. त्यांच्या वारसांच्या सहमती व संमतीने सदर सदनीका व शेअर सर्टीफीके यांचा मुलगा व वारस <mark>श्री सदानंद हरी दरेकर</mark>

यांचे नावे हस्तांतरीत करण्यात आले. सदर सदनीका व शेअर सर्टीफीकेट चे कोणाही त्र्यक्तीकडे विरुद्ध कब्जाने, वाटणी, गहाण विक्री, देणगी, लीज, चार्ज, ट्रस्ट, लायसन्स पोटगी, इजमेंट अथवा इतर कोणत्याही प्रकारचे हक्क असल्यास निम्नस्वाक्षरीकरांस त्यांच्य त्यावर सदर नोटीस जाहीर झाल्यापासन **पंधरा दिवसांचे** आत कागदपत्रे/ पुराव्यासह लेखी कळवावे/ सादर करावे, तसे न केल्यास सदर मेळकतीमधील अशा प्रकारचे इक्क विचारात । घेता व इतर एखादा हक्क असल्यास तं एहबातल झाला आहे विंग्वा असल्यास जाणीपर्वक सोडन दिला आहे असे समजन सदर प्रदनीका व शेअर सर्टीफीकेट सर्व बोजाविरहीत आहे व <mark>श्री सदानंद हरी दरेकर</mark> या सदर पदनीका व शेअर सर्टीफीकेट चे हक्कदार आहे असे समजण्यात येईल, मागाहूनन कोणाचीही कसलीही तक्रार चालणार नाही सही/- श्री.ज्ञानेश संजय भातखंडे

वकील उच्च न्यायालय

till the date of expiry of its period. १, कोटुसींग चाळ, रॉयल गार्डन For and on behalf of बिल्डींग शेजारी, कस्तुरबा छेद मार्ग क्र.२ Shree Sai Shraddha (SRA) CHS Ltd. बोरीवली (पूर्व), मुंबई-४०० ०६६ Hon. Secretary ठिकाण : बोरीवली-मुंबई दि: १०/०८/२०२२ Place : Mumbai Date : 10/08/2022

CHOKS

चोक्सी इमेजिंग लिमिटेड सीआयएन: L24294MH1992PLC388063

नोंदणीकृत कार्यालय: ४ था मजला, सी विंग, क्लासिक सेंटर, महल इंड. इस्टेट, जली गुँफा मार्ग, अंधेरी (पू.), मुंबई - ४०० ०९३, भारत. **दूर. :** ०२२ - ४२२८७५५५. ई-मेल : imaging@choksiworld.com वेबसाइट : www.choksiworld.com

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सभासदांची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') **गुरुवार, दि** ०१.०९.२०२२ रोजी स. १०.३० वा. (भा. प्र. वे.) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''ओएव्हीएम'') या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे. कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. ०२/२५०२२ व १९/२०२१ व अन्य सर्व लाग परिपत्रके

तसेच सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२, दि. १३.०५.२०२२ (यापुढे एकत्रिततीत्या परिपत्रके म्हणून उल्लेखित) यांच्या अनुपालनातर्गत ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/रिजस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट/त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स, जे संबंधित असतील त्यानुसार यांच्याकडे नोंदवलेले असतील अशा करण्यात आली आहे. पुढे, ज्या भागधारकांनी वार्षिक अहवालाच्या कागदोपत्री प्रतींकरिता विनंती केली आहे त्यांन त्या पाठवण्यात येत आहेत. परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत सदर एजीएम व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असल्याने

भासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीची आवश्यकता रद्दबातल आहे. त्यानुसार, एजीएमकरिता सभासदांद्वारे प्रतिनिधींच्य मणकीची सविधा उपलब्ध नसेल. pपया नोंद घ्यावी की वरील निर्देशित दस्तावेज कंपनीची वेबसाइट www.choksiworld.com वर, स्टॉक एक्सचेंजेस

: मर्थात बीएसई लिमिटेडची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वर व सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल वी वेबसाइट www.evotingindia.com वर उपलब्ध आहेत. . कंपन्या कायदा, २०१३ चे अनच्छेद १०८ च्या तरतदी सहवाचन त्याअंतर्गत संस्थापित नियम तसेच सेबी (सर्च अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन ४४ अंतर्गत कंपनी आपल्या सभासदांना ३० व्या

रजीएममध्ये इलेक्टॉनिक माध्यमातन मत देण्याची सविधा उपलब्ध करून देत आहे व सीडीएसएलद्वारे परविण्यात आलेल्य राक्ष ई–मतदान वा एजीएममध्ये ई–मतदान प्रणालीच्या माध्यमातून सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करता येईल. भासदांनी खालील बाबींची नोंद घ्यावी : परोक्ष ई-मतटान एजीएममध्ये मतटान तसेच व्हीसी माध्यमातन एजीएममध्ये सहभागासाठीचे निर्देश हा एजीएमच्य

सभासदांचा ई-मतदानाचा हक्क हा निर्धारित अंतिम तारीख अर्थात दि. २५.०८.२०२२ रोजीनुसार कंपनीच्य समभाग भांडवलातील त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असेल. एखादी व्यक्ती सचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीच

विहित प्रक्रियेचे पालन करून ई-मतदानाच्या माध्यमातून आपला मतदानाचा हक्क बजाव शकेल. परोक्ष ई-मतदानाचा कालावधी दि. २९.०८.२०२२ रोजी स. ९.०० वाजता सरू होईल व दि. ३१.०८.२०२२ रोजी सायं. ५.०० वाजता संपेल. दि. ३१.०८.२०२२ रोजी सायं. ५.०० पश्चात सीडीएसएलद्वारे परोक्ष ई-म

तदानाचे मोड्यल अकार्यरत करण्यात येईल. निर्धारित अंतिम तारीख अर्थात गुरुवार, दि. २५.०८.२०२२ रोजीनुसार कागदोपत्री स्वरूपात किंवा डीमटेरियलाइज्ड स्वरूपात भागधारक असलेले सभासद परोक्ष ई-मतदान किंवा एजीएममध्ये ई-मतदान प्रणालीद्वारे मतदान करू शकतील, परोक्ष ई-मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही सभासद एजीएममध्ये सहभाग घेऊ शकतील.

परंतु त्यांना एजीएममध्ये पुन्हा मत देता येणार नाही.

एजीएममध्ये ई-मतदान प्रणालीद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध असेल व परोक्ष ई-मतदानाद्वारे आपले मत न दिलेले एजीएममध्ये उपस्थित सभासद ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून एजीएममध्ये मत देण्यास पात्र असतील. एजीएममध्ये उपस्थित राहण्यासंदर्भात तसेच सीडीएसएलकडून ई–मतदान प्रणालीद्वारे ई–मतदानासंदर्भात काही शंक वा प्रश्न असल्यास तुम्ही helpdesk.evoting@cdslindia.com येथे ई-मेल लिहू शकता.

इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे मतदान सुविधा तसेच व्हीसी माध्यमातून एजीएममध्ये सहभाग घेण्यासंदर्भातील सर्व तक्रारी भी, राकेश दळवी, ज्वास्थापक (सीडीएसएल), सेंट्रल डिपॉडियों, सिट्सिंस (डियुट्टा) लिपिटेड, ए विंग, २५ वा मजला, मैरैथॉन फ्युच्युरेक्स, मफतलाल मिल कम्पाऊंड्स, ना. म. जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई ४०० ०१३ येथे पाठवाच्यात किंवा <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> येथे ई-मेलद्वारे पाठवा ०२२-२३०५८५४२/४३ येथे संपर्क साधावा.

> चोक्सी इमेजिंग लिमिटेड करिता रिषी दवे

ठिकाण : मुंबई

अमित सिक्युरिटीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: १ला मजला, स्वदेशी मार्केट, ३१६, काळबादेवी रोड, मुंबई (महाराष्ट्र)-४००००२ सीआयएन: एल६५९९०एमएच१९९२पीएलसी०६७२६६ फोन नंबर:0७३१-३५२१७०० ई-मेल:amitltd@yahoo.com

							(रु.लाखात, ईंग	(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)	
	एकमेव संपलेली तिमाही			एकमेव संपलेली तिमाही			एकमेव संपलेले वर्ष	एकत्रित संपलेले वर्ष	
तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२२	मागील संपलेले तिमाही ३१.०३.२०२२	मागील वर्षात संपलेली संबंधित तिमाही ३०.०६.२०२१	संपलेली तिमाही ३०.०६.२०२२	मागील संपलेले तिमाही ३१.०३.२०२२	मागील वर्षात संपलेली संबंधित तिमाही ३०.०६.२०२१	संपलेले वर्ष ३१.०३.२०२२	संपलेले वर्ष ३१.०३.२०२२	
VITTIN	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न/महसूल	४९.३७	८७.१५	-	४९.३७	८७.१५	-	२०७.०६	२०७.०६	
एकूण उत्पन्न (कार्यचलनातून महसूलासह)	५२.७१	८९.११	३.२८	५२.७१	८९.११	३.२८	२२०.८५	२२०.८५	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	१.७९	४.५१	१.१७	१.७९	४.५१	१.१७	११.00	११.00	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१. ३२	3.39	0.00	१.३२	3.39	(5,7)	۷.۶۷	۷.۶۷	
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१.३२	3.39	0.84	৬.४१	१३.३४	(१0.0३)	6.88	રુપ. ૧૫	
समभाग भांडवल	৬१0.00	৬ १0.00	৬१০.০০	৬१0.00	৬ १0.00	৬१0.00	৬१0.00	৬१0.00	
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	₹00.38	३९९.०२	३६८.९९	५५७.१३	५४९.७२	४९१.८१	३९९.0२	५४९.७२	
उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचालनाकरिता)									

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव/एकत्रित अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

. सौमिकत 0.070 0.08 0.002 0.80 0.84 (0.88) 0.80 टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेप्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमन्यातील उतारा आहे त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

0.002

0.20

0.84

(0.88)

0.08

0.070

अमित सिक्यरिटीज लिमिटेडकरीत सही / - नितीन माहेश्वरी व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:०८१९८५७६

0.80

0.34

ठिकाण: इंदौर दिनांक: ०८.०८.२०२२

. मळ